

आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस)
प्रकल्पांतर्गत रुग्णवाहिकांवर घोषवाक्य
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय, क्रमांक: ईएमएस २०१३/प्र.क्र. ३३२/आरोग्य ३
१० वा मजला, संकुल इमारत,
जी.टी. रुग्णालय आवार, मुंबई - ४०० ००१.
तारीख: २५ फेब्रुवारी, २०१४.

वाचा :

- १) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक: ईएमएस २०११/प्र.क्र. २२४/आरोग्य ३, दिनांक २८.२.२०१३.
- २) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक: ईएमएस २०१३/प्र.क्र. ३३२/आरोग्य ३, दिनांक १३.११.२०१३.

प्रस्तावना :

कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपद्ग्रस्तास आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पहिल्या सुवर्ण तासामध्ये मिळण्याकरीता शासनाने महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याकरीता संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक-१ अन्वये मे.बीव्हीजी इंडिया लि. या कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले असून, अनुक्रमांक-२ येथील शासन निर्णयान्वये प्रकल्पाच्या रुग्णवाहिकांचे बाह्यस्वरूप म्हणजेच रुग्णवाहिकांचा रंग, त्यावरील बोधचिन्ह, घोषवाक्य निश्चित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. तथापि, योजनेचा प्रचार आणि प्रसार सर्वसामान्यांपर्यंत होण्याकरीता रुग्णवाहिकेवरील घोषवाक्य निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

राज्यात राबवावयाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस) प्रकल्पामध्ये वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांवरील घोषवाक्य खालीलप्रमाणे घोषवाक्य दर्शविण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत असून सदर घोषवाक्य रुग्णवाहिकेवर सुयोग्य ठिकाणी दर्शविण्यात यावे :-

मराठी भाषेमध्ये "आपत्कालीन वैद्यकीय सेवा आपल्या दारी" आणि

इंग्रजी भाषेमध्ये "Emergency Medical Service On Call"

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०२२५१७२१२४१४१७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सुहास रा. चव्हाण)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
५. मा.राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा), मुंबई.
७. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा), नागपूर.
८. आयुक्त, कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, मुंबई.
९. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.
१०. सह संचालक, आरोग्य सेवा (खरेदी कक्ष), मुंबई.

- ११.सह संचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन), मुंबई.
- १२.उप संचालक, सर्व आरोग्य मंडळे.
- १३.सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालये.
- १४.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १५.सार्वजनिक आरोग्य विभाग (कार्यासन आरोग्य-७/ आरोग्य ३अ/ आरोग्य ४).
- १६.निवडनस्ती (कार्यासन आरोग्य ३).